

MAN INFRACONSTRUCTION LIMITED

12th Floor, Krushal Commercial Complex, Above Shoppers Stop, G. M. Road, Chembur (West), Mumbai - 400089. India ■: 91 22 42463999 | ■: 91 22 25251589 | ■: office@maninfra.com | W: www.maninfra.com | ■: www.facebook.com/maninfra

10th May, 2023

The Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai – 400 051, India

Corporate Relationship Department **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Symbol: MANINFRA

Scrip Code: 533169

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of SEBI Listing Regulations, we hereby enclose e-copies of newspaper advertisements published on 10th May, 2023, in Business Standard (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi), regarding the notice on information of interim dividend.

You are requested to take the same on records.

Yours faithfully,
For Man Infraconstruction Limited

Durgesh Dingankar Company Secretary Membership No.: F7007 CONSTRUCTION MUMBAI

Encl: As above

2

Claim disbursements under PMJJBY surged 438% in FY22

This reflects the higher number of deaths during the second wave of Covid

NIKESH SINGH

isbursement of claims under the Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PM,JJBY), which offers death coverage due to any reason, shot up by 438 per cent in 2021-22 to 340,192, reflecting the higher number of deaths during the second wave of Covid.

In 2020-21, disbursements of claims under the scheme increased 49.2 per cent to 63,181, according to data released by the finance ministry on Tuesday.

Comparatively, enrolments fell in FY22 by 20.6 per cent to 25.4 million after rising by 191 per cent to 32 million in FY21. In FY23, annual enrolment reached record 33 million, growing 30 per cent. The scheme marked its eighth anniversary on Tuesday, providing support to 664,000 families cumulatively by FY23, disbursing claims worth ₹13.290 crore.

PMJJBY is a Centre-backed social security scheme launched in May 2015. Persons in the age group of 18-50 years having an individual bank or post office account are entitled to enrol under the scheme

People who join the scheme before completing 50 years can continue to have the risk of life covered up to 55 years upon payment of the regular premium annually. This is for the policy years that run from June 1 to May 31. Under the scheme, life **NUMBER CRUNCHING**

Fiscal year	Enrolments (in million)	% {	rowth	Claims disbursed	%	growth	
2015-16	29.7			25,555			10000
2016-17	1.6		-94.6	36,924	44.5		
2017-18	22.3	1,293.8		31,783		-13.9	
2018-19	6.9		-69	45,655	43.6		
2019-20	11	59.4		42,354		-7.2	4 4
2020-21	32	190.9		63,181	49.2		330
2021-22	25.4		-20.6	340,192	438.4		100 100 25K
2022-23	33	29.9		78,876		-76.8	

cover of ₹2 lakh is provided in case of death against a premium of ₹436 per annum. As on April 26, cumulative enrolments under the scheme have been more than 161.9 million and an amount of ₹13,290.4

crore has been paid for 664,520 claims. Over 44 per cent people under PMJJBY are Jan Dhan Yojana account holders. About 52 per cent under the scheme are women and 72 per cent belong to rural India. Two other schemes — Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) and Atal Pension Yojana — also marked their eighth anniversary on Tuesday. These schemes are dedicated to the welfare of citizens, recognising the need for

eventualities and financial uncertainties. According to the data, active enrolments under PMJJBY and PMSBY were

securing human life from unforeseen

at 83 million and 239 million, respectively, at the end of FY23. And, claims of about ₹15,500 crore have been paid under both the schemes.

In a meeting held last month, the ministry urged the states and Union Territories to increase enrolments under the schemes, considering the scope and size of the population in their states.

Earlier, Business Standard had reported that the finance ministry is likely to push state-run banks to raise the number of beneficiaries of PMJJBY and PMSBY to 150 million and 350 million, respectively.

Finance Minister Nirmala Sitharaman in a statement said: "These schemes aim to provide essential financial services to individuals from underprivileged backgrounds, thereby reducing their financial vulnerability.

BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH

COMPANY SCHEME PETITION NO. C.P.(CAA)/106/MB/2023 OF 2023 **CONNECTED WITH**

COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(C.A.A.)/ 286/ MB/ 2022

In the matter of the Companies Act. 2013

AND In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013

In the matter of Scheme of Arrangement between Bajaj Electricals Limited ("Demerged Company" or "BEL") and Bajel Projects Limited ("Resulting Company" or "BPL") and their respective shareholders ("the Scheme").

Bajaj Electricals Limited Bajel Projects Limited Registered office at 45/47, Veer Narimar Road, Mumbai-400001 CIN: L31500MH1938PLC009887 East, Mumbai-400022 ...the First Petitioner Company CIN: U31900MH2022PLC375133

(The First Petitioner Company and the Second Petitioner Company, are collectively referred to as "the Petitioner Companies")

NOTICE OF HEARING OF PETITION

A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013, and the Rules A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013, and the Rules framed thereunder, for an order sanctioning the Scheme of Arrangement between Bajaj Electricals Limited ("Demerged Company" or "BEL" or "First Petitioner Company") and Bajel Projects Limited ("Resulting Company" or "BPL" or "Second Petitioner Company") and their respective shareholders ("the Scheme") was presented by the Petitioner Companies on March 4, 2023, and vide order dated April 19, 2023, the said Petition is fixed for hearing before the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ("NCLT") on June 8, 2023.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner Companies' Advocate at undersigned address, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address, so as to reach the Petitioner Companies' Advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the Petition, the grounds of opposition and a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. Copy of such representation/notice may simultaneously also be served upon the respective Petitioner Company.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same Dated this 10th day of May, 2023.

Hemant Sethi & Co

Advocates for the Petitioner Companies 309, New Bake House Maharashtra Chamber of Commerce Lane Kala Ghoda, Mumbai 400 023

BOOK YOUR COPY

Call **022 24978470** | SMS reachbs to **56677** Email us at order@bsmail.in



Insight Out

(ii) Indoco

Place: Mumbai

Date : 10.05.2023

INDOCO REMEDIES LIMITED

Mumbai 400098. CIN No. L85190MH1947PLC005913. Website: www.indoco.com E-Mail: ajayk@indoco.com Phone No. (91-22) 6287 1000 / 6879 1250

Public Notice

(Under paragraph 21(2) of the Drugs Price Control Order, 2013)

Attention of general public is drawn to the fact that Indoco Remedies Limited having registered office at aforesaid address is manufacturing / marketing scheduled formulation namely Vepan Tablet with Cefadroxil 500mg; Timoler with Timolol 0.5% w/v (hereinafter referred to as medicine). Indocc Remedies Limited wants to discontinue and stop the manufacture marketing of the above said products after a period of six / twelve months from the date of this notice.

After discontinuation of the above medicine, the same may not be available in the market. Therefore, patients using such medicine may consult their docto for prescribing alternate medicine. All the doctors/Medical Personnels may also make note of this

For Indoco Remedies Limited

Ajay S. Karajagi President - Sales & Mktg.

12th Floor, Krushal Commercial Complex, G. M. Road, Chembui

MAN INFRACONSTRUCTION LIMITED

(West). Mumbai - 400 089 Website: www.maninfra.com Investor Relation Contact: investors@maninfra.com
Corporate Identity Number: L70200MH2002PLC136849
Tel: +91 22 42463999 Notice – Information on Interim Dividend

Notice is hereby given that the Board of Directors ("Board") of Man Infraconstruction Limited ("Company") at its Meeting held on Tuesday, 09th May, 2023 have declared Interim Dividend of Rs.0.36/- (18%) per Equity Share (of the face value of Rs. 2 each) for Financial Year 2023-24. The Boarc has fixed **Friday**, 19th **May**, 2023 as the Record date for the purpose of payment of Interim Dividend on the Equity Shares of the Company for the Financial Yea 2023-24

The Interim Dividend will be paid on Thursday, 01st June, 2023

 to all the beneficial owners in respect of shares held in dematerialized form as per the data received from National Securities Depository Limited (NSDL). and Central Depository Services (India) Limited (CDSL) as at the close of business hours on Friday, 19th May, 2023; and

b. to all the members in respect of shares held in physical form as at the close of business hours on Friday, 19th May, 2023.

Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. 1" April 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Members at the rates prescribed in the Income Tax Act, 1961 ("the IT Act"). In general, to enable compliance with TDS requirements, Me

requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their Depository Participants or in case shares are held in physical form, by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, LINK INTIME INDIA PVT. LTD. (Unit: Man Infraconstruction Limited) C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083 or email al rnt.helpdesk@linkintime.co.in / investors@maninfra.com latest by

A detailed communication with respect to Tax Deduction on Dividend, is being sent separately to the shareholders, whose E-mail IDs are registered with the RTA/DPs respectively and such communication will also be made available on the website of the Company under Investor Relations Section. To avail the benefit of non-deduction of tax at source, shareholders should submit the documents mentioned in the communication as applicable at Email ID investors@maninfra.com on or before Friday, 19th May, 2023 to enable the Company to determine the appropriate TDS rates.

For Man Infraconstruction Limited

Place: Mumbai Date: 09th May, 2023

Durgesh Dingankar


Strategic Sittwe port begins ops

New Delhi, 9 May

India's strategically important Sittwe Port in Myanmar began operations on Tuesday after Union Shipping Minister Sarbananda Sonowal received the first vessel at the port, which was flagged off from Kolkata five days ago.

"This will promote trade connectivity and people-topeople ties between India and Myanmar and the wider region, and will help boost the economic development of northeast states under Act East policy of the government," Sonowal said at the event. "I am confident that the Sittwe port will act as the gateway of India to Southeast Asia, ushering growth and progress.'

The project is part of the \$484-million Kaladan Multimodal Transit Transport Project (KMTTP), and has been built under grant assistance from India. The primary reate an alternative route for



northeast India. The port connects to Paletwa in Myanmar through an inland waterway from Paletwa to Zorinpui in Mizoram through

a road component. So far, the narrow Siliguri Chicken's Neck corridor is the only feasible route for transportation. According to the Centre, this is a far more feasiaim of the project has been to ble route for the trade and commerce between the northeast

existing route. Sonowal claimed the new port would effect a drop of 50 per cent in costs and time of logistics over the Chicken's Neck corridor.

"While the length of road from Kolkata to Agartala is around 1,600 kms and takes four days, the Sittwe to Chittagong to Sarboom to Agartala will be done in two days, saving cost and time," was quoted by the better connectivity with and the rest of India over the ministry as saying on Monday. met, a source said.

Officials present at the event said the project, the agreement for which was signed way back in 2009, had been gaining strategic relevance over the years as India-China ties took a hit over the past few years, owing to several border skirmishes and China's expansionist approach. Having infrastructural presence in the country was an important objective which will now be

Opposition unity bid: Nitish meets Naveen, but 'no talks on alliance'

New Delhi, 9 May

Bihar Chief Minister Nitish

Kumar, currently busy meeting Opposition leaders to unify for the 2024 Lok Sabha polls, called on his Odisha counterpart Naveen Patnaik in Bhubaneswar on Tuesday.

Patnaik stressed that he didn't discuss politics with Kumar, his former ministerial colleague, but their old ties, including their time together in the Atal Bihari Vajpayee Cabinet. After their hour-long luncheon meeting, Patnaik said: "No discussion was held on any alliance today. I am delighted that Nitish ji came to Bhubaneswar. We are old friends and colleagues ever since we served in Atal Bihari Vajpayee cabinet." That Patnaik will stay "equidistant" from both the BJP and Congress was conveyed to his Bengal counterpart Mamata Banerjee as well when she called on the Odisha CM on March 23, days after a meet with Samaiwadi Party chief Akhilesh Yadav in Kolkata.

relationship" with Patnaik and his legendary father Biju Patnaik. "We did not hold any political discussion. We have good relations, and there is no need to discuss politics," Kumar, scheduled to meet Jharkhand CM Hemant Soren and NCP chief Sharad Pawar later this week, said. An Opposition leaders' meeting

Kumar spoke of his "old



Bihar Chief Minister Nitin Kumar and his Odisha counterpart Naveen Patnaik, in Bhubaneswar on Tuesday

It is unlikely Patnaik would attend any meeting that might require sharing the stage with the Congress. A BJD source said Patnaik considers the Congress, not the BJP, his party's principal rival in the state. "The Congress can match the BJD as it has a pan-Odisha footprint while the BJP is struggling to expand beyond the 63 of the 126 assemblies and nine of the 21 Lok Sabha seats it contested

is also in the works.

BJD's advantage Incidentally, the BJP leadership of the 1990s played a vital role in the emergence of Patnaik, Kumar and Banerjee, in their respective states and on the national political

as part of its alliance with the

BJD," he said. Moreover, a

triangular fight is to the

scene. In 1998, Patnaik and Kumar debuted in the Union Cabinet, inducted into the Atal Bihari Vajpayee-led council of ministers. Banerjee was part of Vajpayee's Cabinet, along with Patnaik and Kumar, after the 1999 Lok Sabha polls. Kumar-led Janata Dal (United) has flirted with both the BJP and Congress since 2015, Patnaik's Biju Janata Dal (BJD) severed ties with the BJP in the aftermath of the Kandhamal riots in 2008 after a decadelong alliance.

But, the BJD has also displayed its soft spot for its former ally by supporting key legislations in Parliament, including triple talaq and turning Jammu and Kashmir into a Union Territory. The BJD assisted Railways

Minister Ashwini Vaishnaw in getting elected to the Rajya Sabha in June 2019 unopposed after PM Narendra Modi called Patnaik, In July 2022, Modi consulted Patnaik before the BJP announced Droupadi Murmu, who hails from Odisha, as its presidential candidate. Patnaik campaigned for Murmu's election, reaching out to the Odisha Congress to support her candidature.

"Patnaik always does whatever is in his interest. If hethinks joining the third front might help him, he would. If he thinks it won't help him, he will not join," Odisha BJP General Secretary Prithviraj Harichandan said, stressing that the Patnaik-Kumar meeting had no ramifications for the BJP. BJD legislator Soumva Ranjan Patnaik said: "Kumar wants a reformative and alternative front in the country. He may discuss the matter with Patnaik. But the CM has cleared that the BJD will maintain equidistance from both the parties."

Patnaik is known to play luncheon diplomacy, including when he hosted LK Advani, Pranab Mukherjee, H D Deve Gowda, and Sitaram Yechury for lunch in 2018. sharing pictures on social media which went viral spawning political speculation. The occasion was the release of a book on Biju Patnajk.

APOLLO TYRES LTD

Apollo Tyres FY23 revenue up 17%

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

S. No.	PARTICULARS	QUARTER ENDED		YEAR ENDED		
110.		31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
			(AUD	ITED)		
1	Total income from operations	62,473.30	55,783.16	245,681.30	209,475.78	
2	Net profit / (loss) for the period (before tax and exceptional items)	5,039.80	1,601.90	14,046.10	8,535.82	
3	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	5,265.57	1,601.90	14,271.87	8,476.74	
4	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	4,273.98	1,134.50	11,046.36	6,386.00	
5	Total comprehensive income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	6,758.39	1,271.00	13,320.59	5,312.86	
6	Paid up equity share capital (equity shares of $^{ ight.}$ 1 each)	635.10	635.10	635.10	635.10	
7	Reserves excluding revaluation reserves			128,111.51	116,855.00	
8	Securities premium account	31,317.67	31,317.67	31,317.67	31,317.67	
9	Net worth	128,777.83	117,521.32	128,777.83	117,521.32	
10	Paid up debt capital	55,876.50	61,936.60	55,876.50	61,936.60	
11	Outstanding redeemable preference shares	-	-	-	-	
12	Debt equity ratio (in times)	0.43	0.53	0.43	0.53	
13	Earnings per share (of ₹1 each) (not annualised): Basic (₹) Diluted (₹)	6.73 6.73	1.79 1.79	17.39 17.39	10.06 10.06	
14	Capital redemption reserve	44.40	44.40	44.40	44.40	
15	Debenture redemption reserve	1,039.50	1,039.50	1,039.50	1,039.50	
16	Debt service coverage ratio (in times)#	1.97	1.18	1.97	1.18	
17	Interest service coverage ratio (in times)	6.50	4.46	5.58	4.87	

The key standalone financial information of the Company is as under:

₹ Million

PARTICULARS	QUARTER ENDED		YEAR ENDED		
	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
	(AUDITED)				
Total income from operations	43,662.34	39,880.45	173,010.19	146,494.04	
Net profit for the period before tax (after exceptional items)	3,531.38	724.75	8,117.67	3,503.52	
Net profit for the period after tax (after exceptional items)	2,560.32	542.97	5,787.38	2,610.64	

The above is an extract of the detailed format of guarter and year ended March 31, 2023 financial results filed with the stock exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended March 31, 2023 financial results (Consolidated/Standalone) are available on the stock exchange websites (National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) & BSE Limited (www.bseindia.com)) and on the Company's website (www.apollotyres.com).

For the other line items referred in Regulation 52(4) of the SFBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. pertinent disclosures have been made to the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) & BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on Company's website (www.apollotyres.com)

APOLLO TYRES LTD

Sector 32, Gurugram 122001, India

CIN: L25111KL1972PLC002449

Apollo Tyres Ltd

For and on behalf of the Board of Directors of

Tel: +91 484 4012046 Fax: +91 484 4012048

Corporate Office: Apollo House, 7 Institutional Area

Regd. Office: 3rd Floor, Areekal Mansion, Panampilly Nagar, Kochi 682036, Kerala, India

Place: Amsterdam Date: May 9, 2023 **ONKAR KANWAR** CHAIRMAN

अंमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय

अंमली पदार्थ वाहतूक, विक्री आढळल्यास असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यावर अंमली पदार्थ

विरोधी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या कार्यकक्षा समोर आल्या जिल्ह्यातील आहेत. अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा नियमित आढावा घेणे. जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, दक्षता घेणे.

डार्कनेट कुरीअरच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही, याकडे लक्ष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखलझालेल्याव्यतिंज्यीरंख्या कोणत्या व त्यांना अंमली पदार्थाचे व्यसन आहे, याबाबत माहिती प्राप्त करणे. इग डिटेक्शन किट व टेस्टिंग केमिकल्सची उपलब्धता सुनिश्चित करणे. जिल्हास्तरावर अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती अभियान

मराठी भाषा धोरणाचा मसुदा शासनास सादर दीपक केसरकर

जिल्हा

राबविणे

पोलिस,

मुंबई,दि.९ महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण २०२३ चा अंतिम मसुदा आज भाषा सल्लागार समितीने शासनास सादर केला आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी हा अहवाल सादर केला. मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, शिक्षणात, शासकीय कामकाजात अधिकाधिक व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी गठित केलेल्या समितीने हा मसुदा तयार केला असून हे धोरण शासनातर्फे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री दीपक

केसरकर यांनी दिली.

भाषा

मराठी

धोरणासाठी शासनाने पुढाकार घेतला असून मराठी भाषा अधिक लोकाभिमुख, रोजगाराभिमुख व्हावी यासाठी समिँतीने सूचना केल्या असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुखयांनीदिलीआहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या शासन निर्णयानुसार दिनांक ३० डिसेंबर 5053 रोजी भाषा सल्लागार समितीची पूनर्रचना करण्यात आली. या समितीला इतर अनेक महत्वाच्या कामांसोबत महाराष्ट्र राज्याचे पुढील साधारणपणे २५ वर्षांचे मराठी भाषा धोरण ठरवणे हे काम अग्रक्रमाने करण्याचे निदेश दिले आहेत. हे धोरण सर्वंकष स्वरूपाचे व सर्व स्तरांवरील लोकव्यवहार, ज्ञान-अर्थ-प्रशासन आणि संवाद संपर्क आणि अभिसरणासाठी उपयुक्त असेल असा विश्वास समितीने

धोरणाच्या प्रास्ताविकेत

व्यक्त केला आहे.

कार्यकारी समितीची कार्यकक्षा

चंद्रपूर , दि.९ : टिक्स कंट्रोल ब्युरो डेटाबेस तयार करणे. व राज्य उत्पादन विभाग यांनी कार्यवाहिची संकलित त्याबाबतचा

एन.डी.पी.एस. गुन्ह्यांचे अधिकारी यांच्याकरीता प्रशिक्षण आयोजित करणे.

जाहीर सूचना

श्री. मुरलीधर चंद्रकांत परुळेकर हे गोराई सिद्धेश को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: प्लॉट क्र.९९, आरएससी ३२, गोराई(२), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.१०४ चे धारक आहेत, यांचे कोणतेही वारसदार न नेमता ३१.०५.२०२१ रोजी निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **७ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, . तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता मोमायटीचे कार्यालय /मोमायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत प्तर्व कामकाजाच्या दिवशी **स.१०.०० ते मायं.६.००** पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता गोराई सिद्धेश को-ऑप.हौ.सो.लि. दिनांक: १०.०५.२०२३ सही / -ठिकाण: मुंबई मा. सचिव

PUBLIC NOTICE Notice is given to the public at large that

Late Mr. Dattaram Sopan Gade, who died intestate on 25.08.2005,was the owner of the flat bearing No.301 on the 3rd Floor admeasuring 440 square feet built up area in the Wing No.3 of Building No. A/2 known as "Rajnigandha" in the Society known as Mulund Sahakar Vishwa Co-Operative Housing Society Ltd lying and being at CTS No. 658/A to D, 659/B1 and B2 situated at Village Nahur, Mulund West, Mumbai – 400 080 (said "flat"). 1. Mrs. Saroj Dattaram Gade (Wife), 2. Mrs. Harshada Pratik Gunjal (Married Daughter), 3. Mrs, Shubhada Satishkumar Kanojia (Married Daughter), 4. Mr. Amit Dattaram Gade (Son), 5. Ms. Ashwini Dattaram Gade (Daughter) are the only legal heirs of the Late Mr. Dattaram Sopan Gade (deceased). Members of Public at large are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoeve nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact the undersigned with appropriate written evidences. Please Note that Claims received without writter idences will not be considered.

Date: 10.05.2023 Place: Mumbai

ADV. SUNILRAJA NADAR (Advocate, Bombay High Court) Office No. 825, 8" Floor, Nirmal Lifestyle Corporate Centre, LBS Marg, Mulund (West), Mumbai – 400 080

जाहीर सूचना

Mob: 9930909534

येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्री. रमेश गोविं**ट हे गाळा क्र.२४, सी विंग, वैभव इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, साकी विहार रोड, एल ॲण्ड टी कंपनीजवळ, गाव तुंगवा, पवई, मुंबई– ४०००७२, नोंदणी जिल्हा मुंबई येथील जागेमधील सर्व करारनामा व दस्तावेजांसह मालमत्तेचे मालक त्र ताबेदार आहेत. <mark>श्री. प्रभुदास ए. गोहिल</mark> आणि १) श्री. मुकुंद चुनीलाल कोठारी व २) **श्री. चंद्रकांत चुनीलाल कोठारी** यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा जे सदर मालमत्तेबाबतचे तृतीय श्रेणी करारनामा आहे ते हरवले आहे आणि गोध घेऊनही सापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर मालमत्तेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसांत** आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. तर्द्नंतर माझे अशील द्य्यम प्रतींकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया पुर्ण करतील आणि सदर सूचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेता उपरोक्त जागेच्या विक्रीची सर्व प्रक्रिया माझे अशील पुर्ण करतील.

आज दिनांकीत १० मे. २०२३ नरेंद्र आर. सिंग वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स,

पवई, मुंबई-४०००७६.

जाहीर सूचना

श्री. सलिल बालन, श्री. सनिल बालन, श्री. सबिन बालन, कुमारी सबिना बालन व कुमारी सरीना बालन हें स्वर्गीय श्री. पी.के. चंद्रमती यांचे कायदेशीर वारसदार असून त्यांच्याकडून फ्लॅट क्र.९, २रा मजला, चित्रा म्हणून ज्ञात इमारत, कैलाशचंद्र कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, महिंद्रा नगर, दयाभाई पटेल रोड, मालाड पूर्व, मुंबई-४०००९७ आणि अनुक्रमांक २७९८ ते २८०२ (दोन्हीसह) धारक रु.५०/ प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.५४७ हे त्यांचे नावावर हस्तांतरणासाठी अर्ज प्राप्त झाला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.९, चित्रा इमारत किंवा भागावर विक्री. अदलाबदल करारनामा, कंत्राट, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, तारण, न्यास, वारसाहक्क कायदेशीर हक्क, आरक्षण, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा/हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे त्यांच्या कार्यालय पत्त्यावर सदर सूचना प्रकाश तारखेपासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा किंवा मागणी त्याग केले आहेत असे समजले जाईल.

कैलाशचंद्र कोहौसोलि.करिता दिनांक: १०.०५.२०२३ मा. सचिव ठिकाण: मुंबई

जाहीर सुचना

नोटीसी द्वारे असे जाहीर करितो की दिनांक २०/०४/२०२३ रोजी भाईंदर येथे रिक्शाने प्रवास करत असताना श्रीमती सकू देवराज दिवा, यांच्या घराचे मुळ कागदपत्रे जसे घरपटी व वीज बील गहाळ झाले. तरी कोणा व्यक्तीस वरील मळ कागदपत्रे सापडल्यास त्यांनी कृपया मला माझ्या मोबाईल कमांकावर संपर्व साधावा. मोबाईल क्र.

8070354002 / 8 08 0 4 10111 तसेच वरील मुळ कागदपत्रे परत आणुन देणायास रोखँ रक्कम रु २००००ँ/-बक्षीस म्हणून दिले जाईल

श्री. महेश भूपाल कांबळ

westhife

जाहीर नोटिस

सर्व जनतेस ह्या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की खालील परिशिष्टात सविस्तर नमूद केलेली स्थावर मिळकत माझे अशिलांनी विकत घेण्याचे ठरविले असून कोणत्याही व्यक्तीस अथवा व्यक्तींना किंवा लिखित परीशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता/ मिळकती संबंधित किंवा वर किंवा मध्ये कोणताही हक्क. मालकी हक्क, हितसंबंध, आणि मागणी असल्यास, वारसा, बक्षीस, इच्छापत्र एकत्रित प्रभार, गहाण, विक्री, भाडेपट्टा, कब्जा, कूळ आदी । अन्य प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यानी त्याची लेखी हरकत पुराव्यानिशी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसाच्या आत खालील उन्यावर कलवावे अन्यथा असे समजण्यात येर्डल की , कोणतेही व्यक्ती किंवा व्यक्तीचे दावा अस्तित्वात नाहीत किंवा सदर स्थावर मिळकतीच्या संबंधित कोणताही असा दावा, नालकी हक्क, आणि हितसंबंध सोडून दिल्याचे ाहीत धरले जाईल आणि आमचे अशील सदरचा . खरेदी व्यवहार पर्ण करतील, हााची नोंद घ्यावी. वर उल्लेखित परिशिष्ठ शॉप क्र. 1,2 श्री दत्त अपार्टमेंट ए बिल्डिंग नवघर फाटक रो.ड. भाईंदर(पूर्व) ठाणे ४०१ १०५

> सुशांत बळवंत पाटील, वकील शॉप नं १, वर्षा पॅलेस कोऑसोलि काशी नगर, गोडदेव गाव. भाईंदर (पूर्व), ता. जि. ठाणे ४०१ १०५

PUBLIC NOTICE

Take notice that my clients MR. AKSHAT CHANDAK AND MRS. MAMTA CHANDAK, ntending to purchase Unit No. 403 on the 4th Floor admeasuring 370 sq.ft. carpet area along with adjoining open terrace 180 sq. f Carpet area in the Building known a "Kamlacharan Comm. Premises Co-operativ Society Ltd." situated at Plot No. 179/180 Road No. 2, Jawahar Nagar, Goregaon (W Mumbai – 400 062 from MR. VISHNUPRASAI RADHAKRISHNA MAHESHWARI, togethe with all rights, title, interest, benefits and with lear and marketable title, free from all encumbrances. Any person having any right itle, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said unit in any nanner, is hereby called upon to make the same known in writing with documentary evidence within 15 days from the date of publication hereof to the undersigned, failing hich any such claim if any shall be deemed t e waived and/or abandoned and my dien shall proceed to conclude the purchase in Place: Mumbai

> Advocate R.S.Kedar 601. Shailesh Apt, 6th Floor Subhash Lane, Opp Daftary Road Malad (East), Mumbai - 400 097

YES BANK येस बँक लिमिटेड

ोंदणीकृत कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५ **गारवा:** १९वा मजला. एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लोड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र.३१, ठाणे बेलापर रोड, ऐरोळी, नवी मंबई–४००७०८

ताबा सूचना (पहा नियम ८(१) - स्थावर मालमत्तेकरिता)

बालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत **येस बँक लिमिटेड**चे (बँक) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर कायद्यांच्या कलम १३(२) अन्वये संबंधित सूचनेत नमुदं केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमुद केलेल्य तारखेला घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी येस बँक लिमिटेडकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच त्यांवरील पढील व्याज व खर्च मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.

कर्जदाराचे नाव कर्जखाते		प्रतिभुती मालमत्तेचे वर्णन	सूचना रक्कम	कलम १३(२) सूचनेची तारीख	
	क्र.		(रु.)	ताबा दिनांक	
कुडतरकर पी. ओमकार,	AFH00010	फ्लॅट क्र.१०७, १ला मजला, बी विंग, आश्रय पर्ल	रु.२२,१३,८००.४६	१८.०१.२०२३	
लीना वसंत केसरकर,	0228264	कॉम्प्लेक्स, गांव पाले, अंबरनाथ पूर्व-४२१५०१.		०६.०५.२०२३	
परशुराम आर. कुडतरकर	AFH00010				
	0902848				
प्रकाश नारायण पाटील,	AFH00010	फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, ओमकार अपार्टमेंट,	रु.१५,४६,२१२.३६	१८.०१.२०२३	
पुजा प्रकाश पाटील	0877412	फेज २, खारवाई, नेरळ बदलापूर रोड, गाव जोवेली,		०६.०५.२०२३	
		तालुका अंबरनाथ, बदलापूर पुर्व-४२१५०३.			

कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी . कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंव

इस्तांतरणाकरिता आमच्याकडून कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही. सही / - प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०६.०५.२०२३ ठिकाण : मुंबई

येस बँक लिमिटेड

वेस्टलाईफ फुडवर्ल्ड लिमिटेड

(पुर्वीची वेस्टलाईफ डेव्हलपमेंट लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालयः १००१, टॉवर-३, १०वा मजला, वन इंटरनॅशनल सेन्टर, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००१३.

सीआवएनः१६६५९०एएएच१९८२पीएलसी०२८५६३, तूर.१०२२-४९१३५०००, फॅक्स:०२२-४९१३५००१, वेबसाईट: www.westlife.co.in, ई–मेल: shatadru@westlife.co.in ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(8.mlwln)
अ. क्र.	तपशील	संपलेले ३ महिने	संपलेले मागील ३ महिने	संपलेले संबंधित ३ महिने	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
		३१.०३.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	एकूण उत्पन्न	५६१९५.६४	६१९२०.८९	४६८१८.१५	२२९८५१.६६	१६०४२२.९३
2	करपुर्व नफा/(तोटा)	२७७३.०४	४८०१.३६	२०५४.५९	१४९४५.२९	(२०६.५२)
ş	कालावधी/वर्षाकरिता नफा/(तोटा)	२००९.४९	३६३७.१०	१५३२.०४	१११५७.९८	(१६६.५२)
Х	कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	₹0३0.0७	\$9.80	१५५८.६०	११२५३.२४	(३३८.४५)
ч	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.२/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)					
	मूळ (रु.)	१.२९	7.33	٥.٩٥	७.१६	(0.११)
1	सौमिकत (रु.)	8.56	2.33	0.87	39 e)	(0.88)

टीप:

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.westlife.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर

एकमेव वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या www.westlife.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीचे एकमेव निष्कर्ष खालीलप्रमाणे

तपशील	संपलेले संपलेले मागील ३ महिने ३ महिने		संपलेले संबंधित ३ महिने	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	
તપશાલ	. ,					
1	३१.०३.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून महसूल (निव्वळ)	२२.२३	२०.०१	११.५३	६२.९९	88.83	
कालावधी/वर्षाकरिता (तोटा)	(\$\$.\$\$)	(५.६३)	(१६.३१)	(68.89)	(४२.४२)	
कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	(\$\$.\$\$)	(५.६३)	(१६.३१)	(69.80)	(84.84)	
	, ,					

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ०९ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

मंडळाच्या वतीने व करिता सही / अमित जटिया उप-अध्यक्ष डीआयएन:000१६८७१

ठिकाण: मुंबई

दिनांक: 0९ मे. २०२३

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड

सीआयएनः एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९ **नोंदणीकृत कार्यालय:** १२वा मजला, कुशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबूर (प.), मुंबई-४०००८९. **दरध्वनी**:+९१–२२–४२४६३९९९, वेबसाईट:www.maninfra.com, ई-मेल:investors@maninfra.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली	संपलेले	संपलेली	(रु.लाख संपलेले
अ. क्र.	तपशील	तिमाही ३१.०३.२३ (संदर्भटीप३)	वर्ष ३१.०३.२३ लेखापरिक्षित	तिमाही ३१.०३.२२ (संदर्भटीप३)	वर्ष ३१.०३.२ लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६९२५४.८९	१९३८२६.८६	२७४९९.०२	११६२६५.३
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१२२४२.४४	३९७०१.०८	४९५०.४३	3.5556
э	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१२२४२.४४	३९७०१.०८	४९५०.४३	3.5556
8	कर व ना-नियंत्रित व्याजानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८१५७.५९	२५८५७.२१	३७३६.३२	२१६३५.४
ų	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (कर व ना-नियंत्रित व्याजानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	८१११.३५	२६३०९.७१	३७१५.८७	२१५४८.७
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२/- प्रती भाग)	७४२५.०१	७४२५.०१	७४२५.०१	७४२५.0१
b	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) (वार्षिकीकरण नाही)				
	अ. मूळ (रु.) ब. सौमिकृत(रु.)	२.२० २.२०	६.९६ ६.९६	१.०१ १.०१	५.८३ ५.८३

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०९ मे, २०२३

- १. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक ०९ मे, २०२३ रोजी झालेल्या मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहे.
- २. संचालक मंडळाने ०९ मे, २०२३ रोजी झालेल्या सभेत वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता रु.०.३६ समभागाचा अंतरिम लाभांश घोषित केला व देण्यात आला.
- ३. ३१ मार्च, २०२३ व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत, जे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहेत.
- ४. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व
- www.nseindia.com आणि कंपनीच्या www.maninfra.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ५. कंपनीची एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष संदर्भातील महत्वाचे अहवाल खालीलप्रमाणे:

		संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेले
		तिमाही	वर्ष	तिमाही	वर्ष
अ.		३१.०३.२३	39.03.73	३१.०३.२२	३१.०३.२२
क्र.	तपशील	(संदर्भ टीप ३)	लेखापरिक्षित	(संदर्भ टीप ३)	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०९३७.५७	७३८०.१५	६८९९.३५	३११९०.०२
٦.	करपुर्व नफा/तोटा	४५५६.९६	२०६५.३३	३४८३.३६२	१३१२०.४३
₹.	करानंतर नफा/तोटा	३४७४.३८	१६६०.१२	२७२६.७५	१०५६३.६६

मंडळाच्या आदेशान्वये मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता सही/-

मनन पी. शाह व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: 0६५००२३९

Highlights for **FY23** Consolidated Financials

- **Revenue** from operating activities (excluding other income) in FY23 saw strong growth of 97% YoY to Rs. 1,890 crore.
- **EBITDA** in FY23 grew by **67**% YoY to **Rs. 414 crore**

Rs. 313 crore in FY23

Significant Secured Debt reduction by

- Net profit in FY23 grew by 20% YoY to **Rs. 259 crore**
- Strong Cash Flow from Operations of Rs. 448 crore as on Mar-23

TENDER NOTICE

'Shiv Krupa Co-op. Hsg. Society Ltd." Located at: - Fatak Road, Opp Nagar Bhavan, Bhayander (W) Dist. Thane 401 101.

Invite Sealed item rate tender for the Repairs, Plastering, waterproofing Painting & allied work" Tender can be collect from Society office from: 10/05/2023 to 15/05/2023 Between 11.00 AM to 5.00 PM

at society Upto 5.pm Note: Society / PMC reserves right to reject any tender without assigning any reason

CONSULTANT M/s. TECH - TEAM CONSULTING ENGINEERS

Contact. No. 7710838526

राज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप

NOTICE

OWNER OF FLAT NO 21 PLOT NO 238, CONCORD HOUSE, SHERE **PUNJAB SOCIETY, ANDHERI** EAST, MUMBAI 93, HAVE LOST MY SHARE CERTIFICATE. ANYONE FINDING PLEASE INFORM OR SEND ON THE ABOVE ADDRESS.

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड सीआयएन: एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९

नोंदणीकृत कार्यालय: १२वा मजला, कृशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबुर (प.) मुंबई-४०००८९. दुरध्वनी:+९१-२२-४२४६३९९९, वेबसाईट:www.maninfra.com, ई-मेल:investors@maninfra.com

सूचना - अंतरिम लाभांशाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की**, मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कंपनी)** च्या संचालक मंडळाने (कंपनी) **मंगळवार ९ मे, २०२३** रोजी झालेल्या सभेत आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी प्रति इक्रिटी शेअर (प्रत्येकी रु.२/– चे दर्शनी मूल्य) रु.०.३६_/ - (१८%) अंतरिम लाभांश घोषित केला आहे. आर्थिक वर्ष २०२३–२४ करिता कंपनीच्या इकिटी शेअर्सवर अंतरिम लाभांश देण्याच्या उद्देशाने बोर्डाने **शुक्रवार, १९ मे, २०२३** ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

अंतरिम लाभांश **गुरुवार, १ जून, २०२३** रोजी दिला जाईल:

- नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून **शुक्रवार, १९ मे, २०२३** रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी प्राप्त झालेल्या डेटानुसार अ-वास्तविक स्वरूपात ठेवलेल्या समभागांच्या संदर्भात सर्व लाभार्थी मालकांना ; आणि
- **शक्रवार. १९ मे. २०२३** रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी वास्तविक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात

वित्तीय कायदा, २०२० नुसार, लाभांश उत्पन्न शेअरधारकांच्या हातात करपात्र असेल. १ एप्रिल, २०२० आणि कंपनीने आयकर कायदा, १९६१ (आयटीएक्ट) मध्ये विहित केलेल्या दरांवर सदस्यांना दिलेल्या लाभांशातून स्त्रोतावर कर (टीडीएस)

सर्वसाधारणपणे. टीडीएस आवश्यकतांचे पालन सक्षम करण्यासाठी. सदस्यांना त्यांच्या ठेवीदार सहभागीदारकडे आयर्ट कायद्यानुसार त्यांची निवासी स्थिती, पॅन, श्रेणी पूर्ण आणि/किंवा अद्यतनित करण्याची विनंती केली जाते किंवा शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवल्यास, त्यांना पत्र लिहन कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: **मॅन इन्फ्राकन्स्टक्शन लिमिटेड**) सी-१०९, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ किंवा mt.helpdesk@linkintime.co.in/investors@maninfra.com वर शुक्रवार, १९ मे, २०२३

नाभांशावरील कर कपातीच्या संदर्भात तपशीलवार संप्रेषण. भागधारकांना स्वतंत्रपणे पाठवले जात आहे. ज्यांचे ई-मेल आयर्ड अनुक्रमे आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत आहेत आणि असे संप्रेषण गुंतवणूकदाराच्या अंतर्गत कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध केले जाईल. संबंध विभाग, स्रोतावरील कर वजावट न केल्याचा लाभ घेण्यासाठी, भागधारकांनी संप्रेषणात नमट केलेली कागदपत्रे ईमेल आयडी: investors@maninfra.com वर शुक्रवार, १९ मे, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी सबिमट करावीत जेणेकरून कंपनी योग्य टीडीएस दर निश्चित करू शकेल

मन इन्फ्राकन्स्टक्शन लिमिटेडकरित

सही/

दुर्गेश डिंगणकर

जनसेवा सहकारी बॅक (बोरिवली) लिमिटेड मुख्य कार्यालयः 'शिवहरा', कस्तुरबा मार्ग क्र. २, बोरिवली (पुर्व), मुंबई -४०००६६. सकीय कार्यालय : अरवल्ली विझनेस सेंटर (फूल महल), सोडावाला स्कूब लेन, रामदास सुत्रळे मार्ग, बोरिवली (प.), सुंबई ४०० ०९२. दूरध्वनी क्रमांक : ०२२- ६९०३७९ ४१/४२/४३/४४/४५/४६

१. मे. जयना मोटर्स (भागीदारी संस्था)

दुकान क्र.१/९, सुमेर नगर, मॅकडोनाल्ड समोर, एस. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२. २. श्रीमती राणी योगेंद्र जैन (भागीदार)

- तारणकर्ता आणि जामिनदा - तारणकर्ता आणि जामिनदार

दिनांक: २७.०४.२०२३

३. श्री. योगेंद्र अजितकुमार जैन (भागीदार) फ्लॅट क्र.२०३, दुसरा मजला, सदसहायिनी कोहौसोलि.. जयवंत सावंत रोड, दहिसर (प), मुंबई-४०० ०६८.

महोदय/महोदया.

दिनांक: ०९ मे, २०२३

विषय: १. आमच्या बोरिवली (पश्चिम) शाखेत तुमचे कर्ज खाते क्रमांक १/५३३/४३(१/१६४/ १०१). २. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना (यापुढे 'कायदा' म्हणून

मी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी

इंटरेस्ट ऍक्ट. २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत अधिकत जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लि

- द्वारे प्राधिकृत अधिकारी आहे त्याचे नोंदणीकृत कार्यालय शिवहरा, कस्तुरबा मार्ग क्र.२, बोरिवली (पूर्व), मुंबई- ४०००६६ आणि प्रशासकीय कार्यालय पहिल्या मजल्यावर, अरवली बिझनेस सेंटर (फूल महाल), सोडावाला म्युनिसिपल स्कूल समोर, सोडावाला लेनच्या बाहेर, रामदास सूत्राळे मार्ग, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२ आणि त्याची एक शाखा तळमजल्यावर, अरवली बिझनेस सेंटर (फूल महल), सोडावाला म्युनिसिपल स्कूल समोर, सोडावाला लेनच्या बाहेर, रामदास सूत्राळे मार्ग, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२ (यापुढे सदर बँक म्हणून संदर्भित). तुमच्या विनंतीनुसार, तुम्हाला सदर बँकेने तिच्या बोरिवली (पश्चिम) येथील शाखेद्रारे रु
- ९०,००,०००/- (रु. पन्नास लाख फक्त) कर्ज खाते क्रमांक १/५३३/४३ (१/१६४/१०१) दिनांक २०/०५/२०१९ रोजी दिलेल्या बँकेच्या मंजूरी पत्रानुसार ओव्हरड्राफ्ट सुविधेकरिता आर्थिक सहाय्य दिले आहे, (३०.०९.२०२१ रोजी अखेरचे नृतनीकरण) बँकेच्या नावे प्रतिभूत व्याज निर्मा करणाऱ्या विविध मालमत्तेसाठी मंजूर आणि वितरित केले. या ओव्हरड़ाफ्ट सुविधेचे संबंधित तपशील येथे संलग्न केलेल्या अनुसूची ए मध्ये दर्शविलेले आहेत
- स्थावर आणि जंगम मालमत्तेशी संबंधित प्रतिभृतीच्या हितसंबंधात तुम्ही आणि इतरांनी अंमलात आणलेले प्रतिभत करार/दस्तऐवज येथे संलग्न केलेल्या अनुसूची ब मध्ये दाखवले आहेत. तुम्ही सदर करार/कागदपत्रांच्या संदर्भात सदर आर्थिक सहाय्याची परतफेड करण्याच्या हमीसह आर्थिक
- तम्ही क्र. २ आणि ३ ने स्थावर मालमत्तेचे शिर्षक करारनामा आणि नोंदणीकृत तारण करारनामाच्या शिर्षक करारनामाच्या ठेवीचा पुरावा देणाऱ्या पत्राद्वारे न्याय्य तारण तयार केले आहे, विशेषत: येथे
- प्रतिभूत मालमत्तेचे संबंधित तपशील विशेषत: येथे संलग्न केलेल्या अनुसूची क मध्ये नमूद केले
- तुम्ही उपरोक्त कर्ज सुविधेबाबतच्या दायित्वाची पुष्टी, कर्ज आणि प्रतिभूतीची पोचपावती किंवा वेळोवेळी केलेले भाग पेमेंट आणि वेळोवेळी अंमलात आणलेल्या इतर दस्तऐवजांच्या अंमलबजावणीद्वारे देखील कबूल केले आहे. वरील आर्थिक सहाय्य / ओव्हरड्राफ्ट सुविधेचे संचालन आणि आचरण करताना तुम्ही मूळ कर्जाची परतफेड करताना केलेल्या कसूरच्या परिणामी / ओव्हरङ्गफ्ट सुविधेमध्ये अनियमितता आली आहे आणि दि.२९.१२.२०२१ पासून भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश / मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्ज नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे,
- आता, बँक याद्वारे तुम्हाला माझ्यामार्फत या कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत मुख्य कर्जदार/ तारणकर्ता यांना बोलावण्या आले आणि ही सूचना जारी करून या बँकेला दिलेल्या या सूचनेची पावती तारखेपासून ६० दिवसांच्या आत तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. तुमची थकबाकी (एकंदरीत) देय आणि बँकेची देणी दि.३१/०३/२०२३ रोजी र.१,०६,३८,०८७.२४ (र. एक कोटी सहा लाख अडतीस हजार सत्ताऐंशी आणि पैसे चोवीस फक्त) दि.३१/०३/२०२३ पर्यंत जमा झालेल्या व्याजासह आणि पुढील व्याजासह दि.३१/०३/२०२३ रोजी त्यावर व्याजदर.

वरील रकमेवर आनुषंगिक खर्च, शुल्क, दंडात्मक व्याज इत्यादीसह रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनसार पढील व्याज देण्यासही तम्ही जबाबदार आहात. तमच्या ओव्हरडाफ्ट सुविधा खाते क्रमांक १/५३३/४३ (१/१६४/९०१) वर लागू असलेला सध्याचा व्याज दर १४% प्रतिवर्ष आहे, या कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यात तुम्ही कसूर केले असल्यामुळे तुम्ही सध्याच्या व्याजदरापेक्षा ४% वार्षिक दंडात्मक व्याज भरण्यास देखील बांधील आणि जबाबदार आहात.

- जर तुम्ही बँकेला वरील रकमेची परतफेड करू शकला नाही तर ओव्हरड्राफ्ट कर्ज क्रमांक १/५३३/ ४३ (१/१६४/१०१) दि.३१.०३.२०२३ रोजी रक्कम रु. १,०६,३८,०८७.२४ (रु. एक कोटी सहा लाख अडतीस हजार सत्त्याऐंशी आणि पैसे चोवीस फक्त) पुढील व्याज आणि आनुषंगिक खर्चासह, कलम १३(२) अन्वये या सूचनेनुसार वर नमूद केल्याप्रमाणे खर्च अधिनियमाच्या, कलम १३ च्या उप-कलम (४) अन्वये आणि उक्त कायद्याच्या इतर लागू तरतुर्दीनुसार तपशीलवार सर्व किंवा कोणतेही अधिकार बँक वापरेल.
- ९. तुम्हाला ही सूचना देखील देण्यात आली आहे की, कलम १३ च्या उप-कलम (१३) च्या अटींनुसार. तुम्ही या नोटिसच्या अनुसूची क मध्ये तपशीलवार दिलेल्या प्रतिभूत मालमत्तेची लेखी समती घेतल्याशिवाय विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा बँक हस्तांतरित करू शकणार नाही.
- १०. यापुढे उद्भवू शकणाऱ्या कर्ज खात्यातील संपूर्ण दायित्वे तसेच इतर आकस्मिक दायित्वांची परतफेड करण्यासाठी तुम्हाला बोलावणी करण्याचा बँकेचा अधिकार आहे.
- ११. ही सूचना कायद्याच्या कोणत्याही लागू तरतुर्दीनुसार आवश्यक वाटेल त्याप्रमाणे इतर कृती किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याच्या बँकेच्या अधिकारावर पूर्वग्रह न ठेवता.
- १२. तुम्ही तुमच्या वरील कर्ज खात्यांशी संबंधित प्रतिभूत दस्तऐवज आणि बँकेने राखून ठेवलेल्या खात्याचा अहवाल याआधी भेट घेऊन तपासण्यास मोकळे आहात.

(सचिन वि. रणवसे) प्राधिकृत अधिकारी

अनुसूची-क मालमत्तेचे तपशील

- १. फ्लॅट क्र.२०३, क्षेत्रफळ सुमारे ७८५ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र, दुसरा मजला, सदासहायिनी कोहौसोलि जयवंत सावंत रोड, दहिंसर (पश्चिम), मुंबई - ४०००६८, सोसायटी नोंदणी क्र.बीओएम डब्ल्यूआर/एचएसजी/(टीसी) /११४०१/२००१-२००२, सर्वे क्र.८०८ व सी.टी.सी.क्र ९०४ मध्ये दहिसर गाव, तालुका बोरिवली येथील एम.एस.डी. (श्री. योगेंद्र अजितकुमार जैन आणि श्रीमती राणी योगेंद्र जैन यांच्या मालकीचे). स्टॉक आणि बुक डेटचे हायपोथेकेशन
- टीप: अनुसूची आणि अधिक तपशीलांसाठी www.janasevabank.in ला भेट द्या.
- * उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.